

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा.विधी समिती

कार्यपत्रिका क्रमांक - २०

सभावृत्तांत

दिनांक - १९/०१/२०१८

वेळ - दुपारी ३.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची पाक्षिक सभा शुक्रवार दिनांक १९/०१/२०१८ रोजी दुपारी ३.०० वाजता महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली होती. सभेस खालील सन्मा.सदस्य उपस्थित होते.

- | | | |
|----------------------------|---|----------|
| १. मा.सोनवणे शारदा हिरेन | - | सभापती |
| २. मा.अश्विनी संतोष जाधव | - | उपसभापती |
| ३. मा.भोईर सुरेश शिवाजी | | |
| ४. मा.चिंचवडे सचिन बाजीराव | | |
| ५. मा.कोकणे संतोष अंकुश | | |
| ६. मा.जावेद रमजान शेख | | |

या शिवाय मा.उल्हास जगताप - नगरसचिव, हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

उपस्थित सन्मा.सदस्य यांचे मान्यतेने खालील ऐनवेळचा विषय सभा कामकाजामध्ये दाखल करून घेणेत आला.

विषय क्र.१) सभा आयोजनाबाबत - मा.अश्विनी जाधव, मा.सुरेश भोईर यांचा प्रस्ताव.

मा.अश्विनी जाधव - दिनांक ०५/०१/२०१८ रोजी झालेली सभा (कार्यपत्रिका क्र.१९) चे सभावृत्तांतामध्ये विषय क्रमांक ०६ ते ०८ चा विचार पुढील सभेच्यावेळी करणेत यावा या ऐवजी दिनांक ०६/०२/२०१८ च्या सभेच्यावेळी करणेत यावा या दुरुस्तीसह सभावृत्तांत कायम करणेत यावा

दिनांक ०५/०१/२०१८ रोजी झालेली सभा (कार्यपत्रिका क्र.१९) चे सभावृत्तांतामध्ये विषय क्रमांक ०६ ते ०८ चा विचार पुढील सभेच्यावेळी करणेत यावा या ऐवजी दिनांक ०६/०२/२०१८ च्या सभेच्यावेळी करणेत यावा या दुरुस्तीसह दिनांक ०५/०१/२०१८ रोजी झालेली सभा (कार्यपत्रिका क्र.१९) सभावृत्तांत कायम करणेत आल्याचे मा.सभापती यांनी प्रकट केले.

सभा कामकाजामध्ये दाखल करून घेणेत आलेला विषय घेणेत आला.

ठराव क्रमांक - ७२

विषय क्रमांक - ०१

दिनांक - १९/०१/२०१८

सुचक - मा.अश्विनी जाधव

अनुमोदक - मा.सुरेश भोईर

संदर्भ - मा.अश्विनी जाधव, मा.सुरेश भोईर यांचा प्रस्ताव -

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची दिनांक ०२/०२/२०१८ ची पाक्षिक सभा मंगळवार दिनांक - ०६/०२/२०१८ रोजी सकाळी ११.०० वाजता आयोजित करणेस मान्यता देणेत येत आहे.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

यानंतर मा.सभापती यांनी सभा संपल्याचे जाहिर केले.

(सोनवणे शारदा हिरेन)

सभापती

विधी समिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/४/कावि/३८/२०१८

दिनांक : २९/०१/२०१८



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी ४११ ०१८.

प्रत : सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी यांचेकडे पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी रवाना.